

सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट निर्यातीची कामगिरी करणा-या राज्यातील निर्यातदारांसाठी आयोजित पुरस्कार वितरण सोहळा, एक जिल्हा एक उत्पादन प्रदर्शन कार्यक्रम व निर्यातदारांचे संमेलन याकरीताच्या खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्र.निर्यात- २०२३/ प्र.क्र.११८/ उद्योग-७
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक २३/०१/२०२४

- संदर्भ :-**
१. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र.निर्यात- २०२३/ प्र.क्र.११८/ उद्योग-७, दिनांक १८/०८/२०२३.
 २. उद्योग सह संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. निप्रशा/ उ. प्रशासकीय मंजूरी/ २०२३/अ-१२६१, दिनांक २५/०९/२०२३.
 ३. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ बाबतचा शासन निर्णय क्र. निर्यात-२०२३/ प्र.क्र.१३५/ उद्योग-७, दिनांक २२/११/२०२३.
 ४. अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. उसं/ निप्रशा/ निउपुरस्कार/ धनादेश स्व/ २०२३/६०९, दिनांक २६/१२/२०२३.

प्रस्तावना :-

मा. प्रधान सचिव (उद्योग व खनिकर्म) यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक ०८/०५/२०२३ रोजी संपन्न निवड समितीच्या बैठकीत वेगवेगळ्या प्रवर्गातील राज्यातील उत्कृष्ट निर्यातीचे कार्य करणा-या १२० निर्यात उद्योग घटकांची (प्रथम पुरस्कार-६६, द्वितीय पुरस्कार-३३ व उत्तेजनार्थ-२१) पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुंबई येथे निर्यात पुरस्कार वितरण सोहळा, एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) प्रदर्शन कार्यक्रम व निर्यातदारांचे संमेलन (Expo-Conference) हे दोन दिवसीय कार्यक्रमाच्या खर्चास दिनांक १८/०८/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तथापि, सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या वर्षातील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांची एकूण संख्या १२० असून १२० सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे यांची GeM Portal द्वारे होणारी खरेदी प्रक्रिया राबविणे व त्यानंतर सन्मानचिन्हे/ प्रशस्तीपत्रे तयार करण्याकरीता अंदाजे दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे तसेच सदर पुरस्कारांचे वितरण दिर्घकाळासाठी प्रलंबित असल्याने पुरस्कार वितरणासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत उद्योजकांकडून उद्योग संचालनालयाकडे वारंवार विनंती होत असल्याचे उद्योग संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.

२. सदर निर्यात पुरस्कार कार्यक्रम अधिक परिणामकारक होण्याकरीता व पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या उत्पादनांचे चांगल्या प्रकारे ब्रँडिंग करण्याकरीता पुरस्कार प्राप्त घटकांना सन्मानचिन्हे देण्याऐवजी समतुल्य रकमेच्या धनादेशाच्या स्वरूपात पुरस्कार दिल्यास कार्यक्रमाचे आयोजन लवकरात लवकर करता येईल. तसेच उत्कृष्ट निर्यातदार घटकांना त्यांच्या उच्च निर्यात कामगिरीसाठी सन्मानचिन्ह अथवा धनादेशाच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्याबाबत महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-२०२३ मध्ये तरतूद केल्याचे नमूद करून त्याअनुषंगाने सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत उद्योग संचालनालयाकडून दिनांक २६/१२/२०२३ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग संचालनालय यांच्या संदर्भ क्र. ४ येथील प्रस्तावानुसार, यापूर्वी दिनांक १८/०८/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आलेली प्रशासकीय मान्यता रद्द करून, सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

अ) सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट निर्यातीची कामगिरी करणा-या राज्यातील निर्यातदारांसाठी मुंबई येथे आयोजित केल्या जाणा-या पुरस्कार वितरण सोहळा, एक जिल्हा एक उत्पादन प्रदर्शन कार्यक्रम व निर्यातदारांचे संमेलन या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या प्रशासकीय मान्यतेसंदर्भात यापूर्वी निर्गमित दिनांक १८/०८/२०२३ रोजीचा शासन निर्णय या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे .

ब) सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट निर्यातीची कामगिरी करणा-या राज्यातील निर्यातदारांसाठी मुंबई येथे आयोजित केल्या जाणा-या पुरस्कार वितरण सोहळा, एक जिल्हा एक उत्पादन प्रदर्शन कार्यक्रम व निर्यातदारांचे संमेलन याकरीता उद्योग संचालनालयाकडून सादर करण्यात आलेल्या पुढील विवरणपत्रात नमूद रुपये ६० लक्ष रकमेच्या प्रस्तावास सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर दोन दिवसीय कार्यक्रम आयोजनासाठी उद्योग संचालनालय, मुंबई ही कार्यान्वयन यंत्रणा आहे.

| अ.क्र. | बाब | अंदाजित खर्च (रुपये) |
|--------|--|-------------------------|
| १. | पुरस्कार (धनादेश) व प्रशस्तीपत्र खरेदी खर्च | ४२,५१,००० |
| २. | प्रसिद्धी जाहिरात खर्च (प्रमुख इंग्रजी व मराठी) | ८,०९,००० |
| ३. | समारंभ आयोजन खर्च (मुंबई) अल्पोपहार, चहापान, आदरातीथ्य, सभागृह व्यासपीठ, बैठकव्यवस्था, एलईडी इत्यादी खर्च (महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५ व वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग पहिला, उप विभाग दोन मधील अ.क्र.१० नियम क्रमांक ३१ अ(एक)) | ८,००,००० |
| ४. | समारंभ निवेदिका मानधन | ४०,००० |
| ५. | लॉजिस्टीक व इतर आकस्मिक खर्च (अंदाजे) | १,००,००० |
| | एकूण | ६०,००,०००/- |

२. प्रस्तुत शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग पहिला, उप विभाग १ ते ५ प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारातील सुधारणा संदर्भात वित्त विभाग शासन निर्णय क्र.विअप्र-२०१३/ प्र.क्र.३०/ २०१३/ विनियम-भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ मधील महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका अंतर्गत नियम २७(२) अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेले अधिकार, वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२३/ प्र.क्र.४०/ अर्थ-३, दिनांक १२/०४/२०२३ व त्यासोबतच्या परिशिष्टातील तरतुदीनुसार तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१५७/ २०२३/ व्यय-१६, दिनांक ०७/०८/२०२३ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा सांकेतांक क्र. २०२४०१२३१९२२०७४८१० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(राजीव राजमाने)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.

- २) महालेखापाल, महाराष्ट्र-१(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई.
- ३) महालेखापाल, महाराष्ट्र-२(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण) , नागपूर.
- ४) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ५) निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
- ६) लेखाधिकारी, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.
- ७) वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई.
- ८) नियोजन विभाग (कार्यासन-१४६१), मंत्रालय, मुंबई.
- ९) अवर सचिव (कार्यासन प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) निवडनस्ती (कार्यासन उद्योग-७).